

SADHANA NITRO CHEM LIMITED

CIN: L24110MH1973PLC016698

Registered Office : Hira Baug, 1st Floor, Kasturba Chowk (C.P. Tank), Mumbai - 400 004, INDIA Tel.: 022-23865629 / 23875630 • Fax : 022-23887235

E-mail: sadhananitro@sncl.com • Website: www.sncl.com

Date: February 02, 2022

To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001

Scrip Code: 506642

Dear Sir/Madam,

<u>Subject: Intimation of Newspaper Advertisement in respect for information regarding Postal Ballot Process and E-Voting.</u>

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published today (February 02, 2022) in the following papers for the attention of shareholders in respect of information regarding the Postal Ballot Resolution for Issue of Equity Share Warrants on Preferential Basis through e-voting process in compliance with applicable provisions of the Companies Act 2013, the rules made thereunder and in Compliance with the General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs.

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadeep

FOR SADHANA NITROCHEM LIMITED

NITIN

| Digitally signed by NITIN RAMESHCHANDRA ANN |
| Disc. col., co-feronal, postal code-400104, |
| Disc. col., co-feronal, postal code-400104, |
| Disc. col., co-feronal, postal code-400104, |
| Disc. col., col

Nitin Rameshchandra Jani
Company Secretary & Compliance Officer

Membership No.: A4757

Encl: as above.

Registered Office: Hira Baug, 1st Floor, Kasturba Chowk (C.P. Tank), Mumbai - 400 004, INDIA Factory: 47, MIDC, Roha - 402 116, Dist. Raigad, Maharashtra. Tel.: Dhatav-02194-236801/02/03, 263525



TOYAM INDUSTRIES LIMITED

CIN: L74110MH1985PLC285384 Regd. Office: 503, Shri Krishna, New Link Road, Opp. Laxmi Industrial Estate, Andheri (W), Mumbai-400053, NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing and Disclosures Requirement) Regulations, 2015 Notice is hereby given that the Board Meeting of the Company will be held on Thursday, 10th February, 2022 at the Registered office at 503, Shri Krishna, New Link Road, Opp. Laxmi Industrial Estate, Andheri (W), Mumbai-400053, to consider and approve the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the Quarter ended 31st December, 2021 along with Limited Review Report.

For Toyam Industries Limited

Place: Mumbai Date: 01.02.2022 Mohamed Ali Budhwani **Managing Director**

OSBI

IT Contact Centre, State Bank of India, Global IT Centre, Kapas Bhawan, 2nd floor, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614

NOTICE INVITING TENDER

RFP NO: SBI/GITC/IT-CONTACT CENTRE/2021/2022/826 Dated: 02.02.2022 Bids are invited by State Bank of India from the eligible bidders for "Procurement of Outbound Contact Centre Technology Stack". For details, please visit 'Procurement news' at https://www.sbi.co.in.

Commencement of download of RFP: From 02.02.2022. Last date and time for submission of bids: 28.02.2022 up to 16:00 hrs.

Place: Navi Mumbai **Deputy General Manager** Date: 02.02.2022 IT CONTACT CENTRE



NOTICE is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 ("Listing Regulations") that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 10th February 2022 thru Video Conferencing / Other Audio Visual Means, interalia, to consider, approve and adopt the unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2021.

Chennai 02.02.2022

Chairman & Managing Director (DIN: 07274628)

U Saravanan

PURAVANKARA

PURAVANKARA LIMITED

Registered Office #130/1, Ulsoor Road, Bengaluru - 560 042. Tel: +91 80 2559 9000 / 4343 9999, Fax: +91 80 2559 9350. Website: www.puravankara.com, Email: investors@puravankara.com, CIN No. L45200KA1986PLC051571

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, February 11, 2022, inter-alia.

To consider and approve the Consolidated & Standalone Unaudited Financial Results of the Company & its subsidiaries for the quarter and nine months ended December 31, 2021.

The said notice may be accessed on the Company's website at www.puravankara.com and may also be accessed on the website of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

FOR PURAVANKARA LIMITED Ashish Ravi Puravankara

PLACE: BENGALURU DATE: 01.02.2022

Managing Director DIN: 00504524

For the year

Quarter

FORBES TECHNOSYS LIMITED

Registered office: Forbes Building, Charaniit Rai Marg, Fort, Mumbai 400 001 Website: www.forbestechnosys.com Email: sandeep.kadakia@forbestechnosys.com CIN: U29290MH1991PLC062425

Quarter

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2021

SI. No	Particulars	December 31, 2021	December 31,2020	31, 2021 (Audited)
1 2	Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax,	194.77	511.19	2,828.66
3	Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	(723.04)	(2,583.62)	(6,620.73)
4	(after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	(884.53)	(2,583.62)	(13,177.32)
5	(after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Profit / (Loss) for the	(884.53)	(2,583.62)	(13,177.32)
	period	(884.53)	(2,583.62)	(13,198.69)
6	Paid up Equity Share Capital	9,489.72	4,689.72	4,689.72
7	Reserves excluding Revaluation Reserve	(21,912.25)	(11,736.30)	(19,348.39)
8	Security Premium Account	www.co.		
9	Net worth	(13,336.65)	(7,960.70)	(15,572.79)
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	3,911.92	6,444.82	7,390.01
11	Outstanding Redeemable Preference Shares	7,200.00	7,200.00	7,200.00
	Debt Equity Ratio	(0.31)	(0.91)	(0.50)
13	Earnings Per Share (Face Value of Rs. 10 per Share) (for continuing and discontinued operations)-	332 G5 (343523	05 20 0504-20	77. FE
	1. Basic	(0.93)	(3.77)	(26.40)
35.54	2. Diluted	(0.93)	(3.77)	(26.40)
10.004	Capital Redemption Reserve			
	Debenture Redemption Reserve			3.00
	Debt Service Coverage Ratio	(0.33)	(3.46)	(4.90)
17	Interest Service Coverage Ratio	(1.34)	(4.28)	(5.90)

- a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the National Stock Exchange of India Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended). The full format of the quarterly financial results is available on the websites of the www.nseindia.com and at www.forbestechnosys.com.
- b) For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), pertinent disclosures have been made to Nationa. Stock Exchange of India Limited and can be accessed on www.nseindia.com For Forbes Technosys Limited

(Rohit Jayakar) Managing Director

Mumbai, February 01, 2022 SADHANA NITRO CHEM LIMITED

CIN: L24110MH1973PLC016698

Regd. Office: Hira Baug, 1st Floor, Kasturba Chowk (C.P. Tank), Mumbai - 400004 Ph.: 022-23865629 Fax: 022-23887235 E-Mail: sadhananitro@sncl.com Website: www.sncl.com

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), read with the General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, the General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular No. 22/2020 dated 15th June 2020, General Circular No. 33/2020 dated 28th September 2020, General Circular No. 39/2020 dated 31st December 2020, General Circular No. 10/2021 dated 23th June 2021 and General Circular No. 20/2021 dated 8th December, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), approval of the Members of Sadhana Nitro Chem Limited (the 'Company) is being sought for Issuing Equity Share Warrants on Preferential Basis by way of Postal Ballot through e-voting process only

Ballot Notice ('Notice') along with the Explanatory Statement shall be sent on Thursday, February 3, 2022: to those Members whose names appeared in the Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Company/ Depositories respectively as at close of business hours on Friday, January 28, 2022 (the 'Cut-off date') and whose e-mail IDs are registered with the Company/Depositories. In accordance with the above mentioned Circulars, members can vote only through e-voting process. Further, pursuant to the aforesaid dirculars the requirement of sending physical copies of the postal ballot notice, forms and pre-paid business reply envelopes has been dispensed with. The e-voting period shall commence on Friday, February 4, 2022 (9.00 am IST) and end on Saturday

In compliance with the above mentioned provisions and MCA disculars, the electronic copies of Postal

March 5, 2022 (5.00 pm IST) Members shall cast their vote electronically during the aforesaid period. The e-voting module shall be disabled at 5.00 pm IST on Saturday, March 5, 2022 and e-voting shall not be allowed beyond the same. During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form shall cast their vote by e-voting.

Notice shall be available on the Company's website i.e. www.sncl.com, website of Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner to register/update email addresses:

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested to register their e-mail address in the following manner: · For Physical Shareholders

Prancialexp.epapr.in

a. A signed request letter mentioning your name, folio number and complete address b. Self-attested scanned copy of the PAN Card, and

Send Scanned copy of the following documents by email to: sadhananitro@sncl.com

 Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence, Election Identity card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company

where their respective dematerialised accounts are maintained. The details of the e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the Postal Ballot. The members who are holding shares in physical form or who have not registered their email

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email

address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant

ID, can access the details of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the Postal Ballot Notice.

This newspaper intimation will also be available on the Company's website at www.sncl.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com

Nitin Rameshchandra Jani

Place : Bengaluru

Date : January 31, 2022

By Order of the Board of Director Company Secretary & Compliance Officer Membership No. A4757 POST DELISTING EXIT OFFER PUBLIC ANNOUNCEMENT TO THE EQUITY SHAREHOLDERS OF

LEDO TEA COMPANY LIMITED

CIN: L01132WB1983PLC036204 Regd. Office: Sir R.N.M. House, 3rd Floor, 3B, Lal Bazar Street, Kolkata-700001 Tel: (033) 2230 6686; Email: ledoteaco@gmail.com; Website: www.ledotea.com

This Exit Offer Public Announcement ("Exit Offer PA") is being issued, in accordance with Regulation 26 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 as amended (the "Delisting Regulations"), to the exten applicable and as per the instructions of the BSE Limited, by Mr. Nirmal Kumar Lohia, forming part of the Promoters/ Promoter Group (hereinafter referred to as the "Acquirer") of M/s. Ledo Tea Company Limited (hereinafter referred to as the "Company"/ "LTCL") to provide the remaining public shareholders ("Residual/ Remaining Public Shareholders") of LTCL an exit opportunity. The Acquirer intends to acquire the remaining 274299 (Two Lakhs Seventy Four Thousand Two Hundred Ninety Nine) equity shares representing 31.77% of fully paid up equity share capital of the Company held by the Residual Public Shareholders.

Capitalized terms used but not defined in this Exit Offer PA shall have the same meaning assigned to them as in the Letter of Offer and Exit Offer Letter (As defined below).

- 1. INTIMATION OF DATE OF DELISTING:
- 1.1 Following the closure of the Delisting Offer and in accordance with the Delisting Regulations, the Company applied for the final delisting of its Equity Shares from the BSE Limited ("BSE") i.e., the only Stock Exchange where the equity shares of the Company
- 1.2 BSE, vide its notice no. 20220120-01dated January 20, 2022 has communicated that the trading in the equity shares of the Compan will be discontinued with effect from January 28, 2022 and the scrip will be delisted from Exchange records with effect from February
- Delisting of the equity shares of the Company means that the equity shares of the Company cannot and will not be traded on THE STOCK EXCHANGE thereafter.
- **OUTSTANDING EQUITY SHARES AFTER DELISTING:**
 - In accordance with the Delisting Regulations, the remaining Public Shareholders of the Company who did not or were not able to tender their equity shares in Delisting process will be able to offer their equity shares to the Acquirer at the price of Rs. 10/- (Rupees Ten Only) ("Delisting Offer Price") for a period of two years starting from the Date of Delisting i.e., from February 04, 2022 to February 03, 2024 ("Exit Period") in compliance with the SEBI Order WTM/SM/CFD-DCR3/26/2020-21 dated May 24, 2021. **PAYMENT OF CONSIDERATION TO RESIDUAL SHAREHOLDERS:**
- Subject to any regulatory approvals as may be required, the Acquirer intends to make payments on monthly basis, within 15 days of the end of the relevant calendar month ("Monthly Payment Cycle"). The first Monthly Payment Cycle shall commence within 15 days from March 01, 2022 for Equity Shares tendered upto February 28, 2022. Payments will be made only to those shareholders who have validly tendered their equity shares. Please note that the Acquirer reserves the right to make payments earlier.

If the Public Shareholders have any query, they may contact the Company at the details mentioned below:

- Contact Person: Mr. Nirmit Lohia
- Email ID: ledoteaco@gmail.com

Place: Kolkata

Date: 01.02.2022

- Phone: (033) 2230 6686
- Address: Sir R.N.M. House, 3rd Floor, 3B, Lal Bazar Street, Kolkata-700001

Signed by the Acquire Nirmal Kumar Lohia



Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.bnpparibasmf.in • Toll Free: 1800 102 2595

NOTICE NO. 06/2022

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Scheme of BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Scheme at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Monday, February 07, 2022^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of the Plan/Option	NAV per unit as on January 31, 2022 (face value per unit of ₹ 10/-)	Distribution per unit ** (₹)
	Regular Plan - Adhoc IDCW Option	10.648	0.05
BNP Paribas	Direct Plan - Adhoc IDCW Option	10.810	0.05
Arbitrage Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10.162	0.05
	Direct Plan - Monthly IDCW Option	10.396	0.05

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on

the distributable surplus available on the Record Date. Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear

in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall be considered. Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s)

would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For BNP Paribas Asset Management India Private Limited

(Investment Manager to BNP Paribas Mutual Fund) Sd/-

Date: February 01, 2022 Authorised Signatory Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



SUBEX LIMITED

(CIN: L85110KA1994PLC016663) Registered Office: Pritech Park - SEZ, Block -09, 4th Floor, B Wing, Survey No. 51 to 64/4, Outer Ring Road, Bellandur Village, Varthur Hobli, Bangalore - 560 103 Phone: +91 80 3745 1377 Email: info@subex.com Website: www.subex.com

Extract of the Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended December 31, 2021 (Rs. In lakhs except for per share data)

Corresponding Previous year Quarter ended ended March 31, 3 months ended **Particulars** December 31, 2021 2021 December 31, 2020 1 Revenue from operations 8,774 37,203 9,388 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 532 8,650 1,679 3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 532 8,937 1.679 4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional 208 5,172 871 and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other 5,796 Comprehensive Income (after tax)] 119 1,312 28,100 6 Paid-Up Equity Share Capital (face value of Rs.5/- each) 28,100 28,100 7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 26,755 8 Earnings Per Share (of Rs. 5/- each)

	1. Basic:	0.04	0.96	0.16
	2. Diluted:	0.04	0.94	0.16
Add	litional information on the Standalone financial results is as f	ollows:-		
SI. No.	Particulars	Quarter ended December 31, 2021	Previous year ended March 31, 2021	Corresponding 3 months ended December 31, 2020
	Revenue from operations (exclusive of share of profit from LLP's before exceptional items and other income)	2,078	2,916	222
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(91)	2,882	125
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(91)	2,651	125
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(91)	2,622	129
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other	(00)	2 622	407
	Comprehensive Income (after tax)]	(99)	2,622	127

Note: a) The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites where the securities of the Company are listed and are also posted on the Company's website www. subex.com.

 b) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable. By order of the Board

Sd/-Vinod Kumar Padmanabhan Managing Director & CEO DIN: 06563872

ORIENTAL CARBON & CHEMICALS LTD

CIN: L24297WB1978PLC031539 Regd Off: 31, Netaji Subhas Road, Kolkata - 700 001

Tele: +91 33 22306831; Fax: +91 33 22434772 Email: investorfeedback@occlindia.com; Web; www.occlindia.com

DIAMOND SULF

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31' 2021 (Rs. in Lakhs, except per share data) Nine Months Ended Quarter Ended Year ended December September December December December March **Particulars** No. 31' 2021 30' 2021 31' 2020 31' 2021 31' 2020 31'2021 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 9,539.04 9,932.56 10,822.37 27,842.98 23,612.40 34,218.11 Total Income from Operations 2 Net Profit from ordinary activities after tax 1.056.59 1,262.94 2,844.82 3,561.72 5,024.52 7,500.18 3 Total Comprehensive income for the period (Comprising profit / (loss) for the period and Other Comprehensive Income 4,993.11 7,455.56 (loss) for the period) after tax 1.056.92 1,375.98 2,775.68 3,641.06 Paid-up Equity Share Capital 999.01 1,000.53 999.01 1,000.53 999.01 1,000.53 Other Equity excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous accounting year 52,253.99 6 Earnings per share (EPS) (Face value of Rs. 10/- each) Basic & Diluted (Rs.) 10.58 12.64 28.47 35.65 50.29 75.08 Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31' 2021

		Quarter Ended			Nine Months Ended		Year ended	
SI. No.		December 31' 2021 (Unaudited)	September 30' 2021 (Unaudited)	December 31' 2020 (Unaudited)	December 31' 2021 (Unaudited)	December 31' 2020 (Unaudited)	March 31° 2021 (Audited)	
1	Total Income from Operations	10,951.39	11,307.53	11,944.90	31,731.10	26,344.43	38,353.81	
2	Net Profit from ordinary activities after tax	1,205.61	1,405.08	2,957.48	3,930.08	5,223.89	8,298.95	
3	Total Comprehensive income for the period (Comprising profit / (loss) for the period and Other Comprehensive Income / (loss) for the period) after tax	1,209.51	1,517.33	2,885.18	4,009.91	5,190.76	8,257.13	
4	Paid-up Equity Share Capital	999.01	999.01	1,000.53	999.01	1,000.53	1,000.53	
5	Other Equity excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous accounting year	2	12	246		7. 1.	52,319.80	
6	Earnings per share (EPS) (Face value of Rs. 10/- each)							
	Basic & Diluted (Rs.)	11.32	13.35	29.04	37.50	51.29	79.08	

meeting held on February 01' 2022. 2 The above is an extract of the detailed format of quarterly and nine months ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and nine months ended financial results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com/ www.nseindia.com and Company's

1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its

By Order of the Board of Directors (Arvind Goenka)

Managing Director

■IndiaShelter Home Loans

Date: February 01' 2022

Place: Noida

website www.occlindia.com.

Sector 44, Gurgaon, Haryana-122002 STATEMENT OF REVIEWED AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED December 31, 2021

INDIA SHELTER FINANCE CORPORATION LIMITED

CIN: U65922HR1998PLC042782

Regd. Office: 6th Floor, Plot No.15, Institutional Area,

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] (All amount in Rupees lakhs unless otherwise stated)

SI. Quarter ended 31 Year ended 31 Particulars No. December 2021 March 2021 (Unaudited) (Audited) Total Income from Operations 31,670.61 12,385.95 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 5,199.92 11,295.69 Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax 5.199.92 11,295.69 (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax 8,738.86 4.044.92 (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 4.044.92 8,717.62

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 4,297.84 4,361.59 Reserves (excluding Revaluation Reserve) 29,820.01 21,604.53 Securities Premium Account 68.574.82 67,824.59 9. Net worth 1,02,756.42 93,726.96 Paid up Debt Capital / Outstanding Debt 2,13,316.28 1,49,129.04 11. Outstanding Redeemable Preference Shares Debt Equity Ratio 2.08 1.59 13. Earnings Per Share (of Face Value Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) * -· Basic: 9.34 20.39 9.25 Diluted: 19.86

*EPS for quarter not annualized.

Note:

- a) The Company is a Housing Finance Company registered with National Housing Bank ('the NHB').
- The above is an extract of the detailed format of condensed financial results for the quarter and nine months ended as on December 31, 2021 which had been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors in their meetings held on January 27, 2022 and February 01, 2022 and subjected to a limited review by the statutory auditors and filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the condensed financial results is available on the website of the Stock Exchange, BSE (www.bseindia.com) and the website of the company (www.indiashelter.in) and at the registered office of the Company at India Shelter Finance Corporation Limited, 6th Floor, Plot No.15, Institutional Area, Sector 44, Gurgaon, Haryana-122002.
- For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (Bombay Stock Exchange) and can be accessed on the URL (www.indiashelter.in).
- These financial results for the guarter and nine months ended 31 December 2021 have been prepared in accordance the accounting principles generally accepted in India, including the recognition and measurement principles laid down in the Ind AS, prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with relevant rules issued thereunder, and have been presented in compliance with Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as

amended), including relevant circulars issued by the SEBI from time to time.

For INDIA SHELTER FINANCE CORPORATION LIMITED

Rupinder Singh (MD & CEO)

Date: February 01, 2022 Place: Gurugram

DIN: 09153382

पुणे

जिल्ह्यात

घनकचरा

प्रकल्पाचे

काम सुरू

पुणे, दि.

१ (हिंदुरऱ्थान

समाचार) :

कचऱ्याची

गावातच

विल्हेवाट

हेतूने

लावण्याच्या

जिल्ह्यातील सर्व

ग्रामपंचायतीत

मिशन अंतर्गत

कचरा प्रकल्प

उभारण्यात

येणार होते.

या प्रकल्पांचे

अंदाजपत्रक

तयार झाले.

प्रशासकीय

तांत्रिक आणि

मान्यताही मि

ळाल्या. एवढेच

नव्हे तर १५ व्या

वित्त आयोगातून

पैसेही मिळाले,

असे असतानाही

जिल्ह्यात केवळ

३५५ घनकचरा

प्रकल्पांचे काम

सुरू झाले

गावांमध्ये

आहे. उर्वरित

काही ठिकाणी

प्रशासकीय, तर

काही ठिकाणी

धोरणांमुळे ही

कामे सुरू होऊ

जिल्ह्यात स्वच्छ

शकली नाही.

भारत मिशन

अंतर्गत सर्व

करण्यासाठी

घनकचरा

उभरण्यात

मोहिमेची

सुरुवात

करण्यात

येणार होते. या

वाजत-गाजत

आली. ५ हजार

लोकसंख्या

असलेल्या

घनकचरा

व्यवस्थापनाचे

मोठे प्रकल्प, तर

छोट्या गावात

छोटे प्रकल्प

उभारण्यात

येणार होते.

७ जून रोजी

सुरूवात

करण्यात

या प्रकल्पाची

करण्यात आली.

गावात

प्रकल्प

प्रत्येक गावात

गावे कचरामूक्त

उदासीन

ग्रामपंचायतींच्या

२ ऑक्टोबर

उलटूनही

स्वच्छ भारत

केवळ

344

पुण्यात बाधितांचा दर ३८ टक्ने

महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दररोजची रञ्गासंख्या २५०-३०० वरून ५००० चा टप्पा ओलाडला. १७ सर्वाधिक रञ्णसंख्या नोंदवली गेली आहे. बाधितांचा दर ३८ टक्के इतका नोंदवला. सरत्या आठवड्यात राज्या स्कूहळू कमी होताना दिसत आहे. २४ ते २७ जानेवारी या काळात टक्के पॉझिटिव्हिटी दर नोंदवला गेला

पुणे, दि. १ (प्रतिनिधी) : डिसेंबर आहे. तिसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असली तरी पूर्णपणे संपलेली नाही, याकडे महापालिकेने लक्ष वेधले आहे. पहिल्या आणि दुस-या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट कमी कालावधीची असल्याचा निष्कर्षवैद्यकीय तज्ज्ञांनी सुरुवातीपासून नोंदवला आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉनचा पॅटर्न लक्षात घेता भारतातही तिसरी लाट एक ते दीड महिन्याची असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. २० जानेवारी रोजी रञ्ग्णसंख्येने आजवरचा उच्चांक

सार्वजनिकु न्यास नोंदणी कार्यालय

(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

अधीक्षक (न्याय शाखा),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

बृहन्मुंबई विभाग मुंबई

सारिमरा, सारिमरा मार्ग,

वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की

सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर

नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ

अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रुपये १०००/-

अर्ज क्रमांक: ACC / X / 112 / 2022

Islamic Sharia Council Trust ... बाबत

Mr. Tasbir Limar Mamtule ... अर्जवार

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सार्वजनिक न्यासाचे नावः

नोंदवला. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी रञ्णसंख्या हळूहळू कमी होत आहे.

गेल्या आठ दिवसांमध्ये दररोज शहरात ३००० ते ४००० रञ्ग्ण आढळून येत आहेत. सध्याच्या लाटेमध्ये बहुतांश रञ्ण घरच्या घरी बरे होत असले तरी रांसर्गाचा वेग जारत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना नागरिकानी मारक, सोशल डिस्टर्निंग आणि र्सॅनिटायझरचा वापर कायम ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सार्वजनिकू न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग,

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 113 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः AAREY SLUM CHILDREN'S EDUCATION TRUST ... बाबत

वरळी, मुंबई-४०००३०.

Anbalagan Arasan ... अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक् धर्मादाय् आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्त्ये खालील मुद्यांवर चौकशी

करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जंगम मिळकत (वर्णन) : रुपये १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयार्च असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत य

कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजू चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आर्देश ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष

राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०९/०२/२०२२



सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

SHIV SHAKTI BUILDERS AND Kailashpuri Road, Upper Govin Nagar, Malad (East), says that recently SHREEKANT RAMACHAL MISHRA as forged their letter head of SHIV SHAKTI BUILDERS AND DEVELOPERS, forged the signature of partner for SHIV SHAKTI BUILDERS AND DEVELOPERS and shown that he has received letter of authority from Shakti Builders himself for smooth functioning of a project of Re-development of C.T.S. No. 19,, 19/1 to 6, 20/1 to 121, 21 village Pahad Goregaon, Taluka Borivali of **Navjesva BUILDERS AND DEVELOPERS in a**

e responsible and liable in any manne Sd/- JAISWAL & ASSOCIATES

PUBLIC NOTICE

Prasad M Jaiswal & Smt Rajkumari Ramlakhan Jaiswal are joint member of Veena Nagar Co-op Housing Society Ltd., S.V. Road Malad (w) Mumbai -64 holding 5 shares having Share certificate no 034 serial nos. 166 to 170 & residential flat no A/402 has applied for duplicate share certificate claiming that the original share certificate are lost. The Society hereby invites claims or objections from the public to the issue of duplicate shares within a Prasad M Jaiswal & Smt Rajkumar to the issue of duplicate shares within a eriod of 15 days from the date of ablication of this notice. If no such claims are received within the prescribed period the society shall proceed and issue duplicate share certificate. DATER 02/02/2

जाहीर नोटीस

शिक्का

दिले जातील.

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं. बी/२०६, दुसरा मजला रामअवतार सदन को-ऑप. हौसिंग सो लि., वेंकटेश्वर नगर, खारीगाव, भाईंदर पु. जि. ठाणे, श्री रामबली सुबच्चन यादव ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री रामबली सुबच्च-यादव, ता. ३०/०४/२०२०, रोजी मयत झालेल असून त्यांच्या वारसापैकी म्हणून मिस सुमन रामबली यादव, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅर व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तसेच त्यांच्याकडून सदर फ्लॅटसंबंधित मेसर महावीर बिल्डर व श्री कमल किशोर ऐरण ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला बिल्डरचा त २/१२/१९८१, चा मूळ करारनामा व सोसायटी दिलेला मुळ शेअर सटींफिकेट असे हरवलेल आहेत व सोसायटीला त्यांनी डुप्लीकेट शेअ मटींफिकेट देण्यासाठी अर्ज केलेला आहे. तर्र सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस लि., स्टेशन रोड, भाईदर (प), जि. ठाणे ४०१ १०१, ह्या पत्त्पावर लेखी कळवावे, अन्यथ तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नार्ह असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल.

सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईंदर दि. ०२/०२/२०२२

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, दुकान नं.२, तळमजला, जय त्रिवेणी को-ऑप, हौसिंग सो, लि., पोद्दार हायस्कलजवळ जनता नगर रोड. भाईंदर प., जि. ठाणे, श्री रामबली सुबच्चन यादव व श्रीमती हिरावती रामबली यादव, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री रामबली सुबच्चन यादव, ता. ३०/०४/२०२०, रोजी मयत झालेल असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्रीमती हिरावती रामबली यादव, ह्यांनी सोसायटीला सदर दुकान व शेअर सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर दुकानावर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. ति., स्टेंशन रोड, भाईदर (प), जि. ठाणे -४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाहीँ असे समजण्यात येईल व सोसायटीला संदर अर्ज मंजूर करता येईल. सही/-

(वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. ०२/०२/२०२२ Public Notice

सुनील बी. गारोडिया

I Mr Paresh Ramesh Kerkar, adult, Indian inhabitant residing at D/2/ 49, Prachi Society, Shahaji Raje Marg, opp BMC Primary School, Vileparle (East) Mumba have executed power of Attorne

bearing Registration no. BDR-18/13612/2019 on dated 22/11/2019 before the Joint Registrar of Assurances, Andheri 7, Mumbai Suburban in favour of MS. Madhura Girish Dhodapkar age about 26 yrs, residing at 7/A Parle Nimesh CHS. Sant Janabai Marg, near Utkarsh Mandal, Mumbai 400057, to looking after and managing the affair of my properties ie. 1)D/2/49, Prachi Society, Sahaji Raje Marg, opp BMC primary School, Vileparle (East), Mumbai 400057 2) Flat at 4th Floor,Kamal Estate, Gokul Niwas, opp Nakshatra Mall, Dadar Mumbai

Now I have to inform by the Publi Notice that my said Attorney holder misusing my said Power of attorney, therefore, decided to revoke my sai Power of Attorney registered on dated 22/11/2019 from the date of Public Notice hereof with proof thereof agains accountable receipt or by registered A/D post, failing of which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/o abandoned

Place: Mumbai Dated: 02.02.22 Sd: Om Prakash Singh Advocate

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत ध्यावयार्च असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर

PUBLIC NOTICE

I, Rahul Kumar, am going to

surrender SEBI Registration

certificate as a Research Analyst

with Registration Number

INH000000636 & if anyone has

any grievances, they can lodge

the grievances at

scores.gov.in

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

कि, फ्लॅट नं.२०२, दुसरा मजला, शिव महिमा को-ऑप. होसिंग सो. लि., पोद्दार

हायस्कूलजवळ, जनता नगर रोड, भाईंदर प., जि. ठाणे, श्री रामबली

सुबच्चन यादव, ह्यांच्या नावांनी होता, परंतु

श्री रामबली सुबच्चन यादव, ता. ३०/०४/२०२०, रोजी मयत झालेले असून्

त्यांच्या वारसापैकी म्हणून श्रीमती हिरावती

रामबली यादव, ह्यांनी सोसायटीला सदर

फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी

करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर

फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर

त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४

दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह

ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर

(प), जि. ठाणे - ४०१ १०१, ह्या पत्त्यावर

लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही

प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे

समजण्यात येईल व सोसायटीला संदर अर्ज

सही/-

सुनील बी. गारोडिया

(वकील, उच्च न्यायालय मंबर्ड)

दि. ०२/०२/२०२२

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशो आज दिनांक २८/०१/२०२२ रोजी दिली. अधीक्षक (न्याय शाखा),

PUBLIC NOTICE

Co-operative Housing Society. The said letter of authority is a forged and letter of authority is a longed locument. No such authority letter was ssued to him. We say that no one shall leal with him on behalf of SHIV SHAKTI manner. Anyone dealing with them sha do so at their own cost & consequence lease note that SHIV SHAKT BUILDERS AND DEVELOPERS will no

(Advocates & Legal Consultant Through Advocate Roopesh R. Jalsw 103, 1st Floor, Rehman Hous Off. D. N. Road, Fort, Mumbal- 400001 Place: Mumbal Date: 02/02/2022

Veena Nagar Co-op Housing Society Ltd Secretary / Chairman

मंजूर करता येईल.

ठिकाण : भाईदर

साधना नायट्रो केम लिमिटेड सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८

नोंदणीकृत कार्यालयः हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टॅक), मुंबई-४००००४.दूरः:०२२-२३८६५६२९, फॅक्सः०२२-२३८८७२३५, ई-मेल: sadhananitro@sncl.com वेबसाईट: www.sncl.com

याद्वारे सूचना रेण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३, त्यातील नियमाअंतर्गत आणि सिक्युरिटीज औड एक्स्वें बीर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) नियम, २०१५ ("लिस्टिंग रेम्युलेशन्त्र' च्या नियम ४४ च्या लागू तरतुर्दीनुसार दिनाक ८ एप्रिल २०२० रोजीचे सर्वेसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वेसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांक १५ जून २०२० रोजी र्वसाधारण परिपत्रक क्रमांक २२/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३३/२०२०, २०२० सप्टेंबर २०२ दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी सामान्य परिपत्रक क्रमांक ३९/२०२०, दिनांक २३ जून २०२१ रोजीचे सामान् परिपत्रक क्रमांक १०/२०२१ आणि सहकार मंत्रालयाद्वारे ('एमसीए) ने जारी केलेले दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोज ।मान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२१ आणि इतर लागू कायदे आणि नियम, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार (कोणत्याह वैधानिक फेरफार(कांही) किंवा त्याच्या वेळोवेळी ॲमलात आणण्यासह) साधना नायरो केम लिमिरेड ('कंपनी' या सदस्यांची मंजूरी केवळ ई-मतदान प्रक्रियेद्वारे ('ई-व्होटिंग') **टपाल मतदानाद्वारे प्राधान्याच्या आघारावर इक्रिट** शेअर वॉरंट जारी करण्याची मागणी केली.

ार नमद केलेल्या तरतदी आणि एमसीए परिपत्रकांचे पालन करून, स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदान सच (सूचना') च्या इलेक्ट्रॉनिक प्रती गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२ रोजी ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या नींदणीमध्ये/यादीः ोली आहेत आणि शुक्रवार, २८ जानेवारी २०२२ रोजी ('कट-ऑफ तारीख') आणि ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/ डेपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवल्या जातील.

उपरोक्त नमूद केलोल्या परिपत्रकांनुसार, सदस्य केवळ ई-मतदान प्रक्रियेद्वारेच मतदान करू शकतात. पढे. उपरोक्त रिपत्रकांनुसार टपाल मतदान सूचना, फॉर्म आणि प्री-पेड व्यवसाय उत्तर लिफाफे यांच्या वास्तविक प्रती पाठविण्याची आवस्यकता वितरीत करण्यात आली आहे. ई-मतदान कालावधी शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२ (स.९.०० वा. भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि शनिवार, ५ मार्च, २०२२ रोजी (साथ. ५.०० वा. भाप्रवे) समाप्त होईल. सदस्य रोक्त कालावधीत त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देतील.

-वोटिंग पध्दत शनिवार, ५ मार्च २०२२ रोजी सायं. ५.०० वा. नंतर अक्षम केले जाईल आणि ई-व्होटिंगला त्यानंत वानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात समभाग धारणा घेणाऱ pपनीचे सदस्य ई-वोटिंगद्वारे त्यांचे मत देतील. सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.sncl.com आणि स्टॉक एक्सचेंजसच्या www.bseindia.com वेबसाईटव

. गणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइट www.nseindia.com वर उपलब ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

त्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी किंवा त्यांचे ठेवीदार सहभागीदारकडे खालील दिलेल्या पद्धतीने त्यांचे ई-मेल नोंद करावेत-

वास्तविक भागधारकांकरिताः खालील दस्तावेजांची स्कॅन प्रत sadhananitro@sncl.com ई-मेलवर पाठवावी.

ा. तुमचे नाव, फोलिओ क्रमांक व संपुर्ण पत्ता नमुद केलेले स्वाक्षरीकृत विनती पत्र.

ब. पॅन कार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत: आणि

क. अन्य दस्तावेज (जसे आधाराकार्ड, वाहन परवाना, विद्युत ओळखपत्र, पारपत्र) असे कंपनीकडे नींदणीकृ दस्यांचे निवास पुरावा म्हणून स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत विद्युत भागधारकांकरिताः . ग**ु. .** ह्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित डिमॅट खाते जेथे कार्यचलीत

कले जातात त्या ठेवीदार सहभागीदाराकडे त्यांचा ई-मेल, स्थायी खाते क्रमांक (पॅन) व बँक खाते तपशील नींद, ईजीएमच्या सूचनेत नमुद प्रस्तावावर रिमोट ई-वोटिंग तसेच ईजीएममध्ये ई-वोटिंग कंपनीद्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिं णालीने संचालित केले जाईल . ई-वोटिंग प्रणालीचे तपशील आणि ई-वोटिंगची प्रक्रिया ईजीएम सचनेत नमद केलेली nहे. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांनी ईजीएम सूचने

नमुद प्रक्रियेनुसार ई-वोटिंग प्रणालीवर मत आणि ई-वोटिंग प्रणालीचे तपशील पडताळून पाहावे. सदर वृत्तपत्र सूचना कंपनीच्या **www.sncl.com** आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटर पलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशान्व सही/

नितीन रमेशचंद्र जान

सदस्यत्व कः:ए४७५

कंपनी सचिव व सक्षम अधिका

देनांकः ०२ फेब्रुवारी, २०२२

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No. A2, Ground Floor, of Veda Co-operative Housing Society Limited at Plot No.535A, Mukunda Nagar, off. Holy Cross Road, LC. Colony Extension, Borivali West, Mumbai 400103, was in the name of Mrs. Dorothy Pinto and Mr. Sean Sylvester Pinto. But Mrs. Dorothy Pinto, expired on 23-12-2019 and as one of the legal heir Shri Sean Sylvester Pinto, has applied to the society for transfer of 50% share in the said Flat and the said shares on his name. All person's having any claims can object in writing together with documentary evidence to The Hon. Secretary / Chairman, Veda Co-operative Housing Society Limited at Plot No.535A, Mukunda Nagar, off. Holy Cross Road, LC. Colony Extension, Borivali West, Mumbai – 400103 within 14 days from the date of this notice failing which it shall be the date of this notice failing which it shall b assumed that no any person's has any claim and the society will accept the application of which please take a note

For Veda Co-operative Housing Society Ltd Hon. Secretary Chairman

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील व मालमत्तेचे मालक **मे. स्पाक सरफॅक्टन्स प्रा.लि** यांचे मुळ भाडेपट्टा करारनामा क्र.५३४/२०१६ दिनांक १७.०२.२०१६ जे २, लोटे परश्राम इंडस्टीयल, धर्मादेवी, एमआयडीसी, तालका खेड जिल्हा स्त्नागिरी, क्षेत्रफळ १९,९९९ चौ.मी. आणि जमिनीच्या चतुसिमा: उत्तरेस-एमआयडीसी जमीन; दक्षिणेस-प्लॉट क्र.जी१; पुर्वेस-एमआयडीसी स्स्ता २०.० मीटर रूंद; पश्चिमेस-एमआयडीसी रस्ता २५.० मीटर रूंद (यापुढे मालमत्ता म्हणून संदर्भ) येथील मालमत्तेबाबत होते ते कॅनरा बँक, विलेपालें पुर्व, श्रद्धानंद रोड, मुंबई-४०००५७ येथे हरवले

उपरोक्त दस्तावेज मालमत्ता अर्थात मूळ भाडेपड १७.०२.२०१६ जे एमआयडीसी आणि मे. स्पाव सरफॅक्टन्स प्रा.लि. यांच्या दरम्यान झालेला होत या हरवलेल्या दस्तावेजांबाबत पोलीस निरीक्षकांचे कार्यालय, विलेपार्ले पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक २८.०१.२०२२ रोजी एफआयआर नोंद करण्यासार्ठ अर्ज करण्यात आला आहे.

जर संस्था/व्यक्तीस तसेच बँक किंवा वित्तीर संस्थेकडे उपरोक्त दस्तावेजांचा ताबा असल्यास किंवा मालमत्तेबाबत काही अधिकार, हक्क, हिताच दावा असल्यास किंवा विक्री, अदलाबदल करारनामा. अधिभार. बक्षीस. परवाना. वहिवाट वारसाहक, मालकी हक, तारण, गहाणवट प्रलंबित लवाद किंवा मालमत्तेवरील अन्य इतः प्रकरणे स्वरुपात काही दावा असल्यास त्यांनी आमच्याकडे सर्व दस्तावेजी पुराव्यांसह सदर सुचन प्रकाशन तारखेपासून ७ (सात) दिवसात खार्ल दिलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजल जाईल की. मालमत्तेवर कोणत्याही स्वरुपाचे अधिकार, हक्क किंवा हित नाही आणि वर नमृत केलेल्या मालकांकडे मालमत्तेचे मालकीत्व आणि स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिकार आहेत.

सही/ शाखा व्यवस्थापक कॅनरा बँक, विलेपार्ले शाखा

PUBLIC NOTICE

"Flat No-407, Ichhapurti SRA C Operative Housing Society Ltd., CTS No 469. TPS - III, Chikoowadi, Shimpoli Road Borivali (West) Mumbai- 400092 which is o the name of late Mrs. Jyoti Srinivas Samala who has expired on 17/10/2020 and her on of the legal heirs Mr.Srinivas Nagayy Samala applied for the society N.O.C.

Any legal heirs havin objection please contact to Ichhapur Committee of Ichhapurti SRA Co-op Isg.Ltd., within 14 days from the date of thi notice. If society not received any objection regarding the said flat within the give riod, society will issue N.O.C. in the nam of Mr.Srinivas Nagayya Samala"

Place :- Mumbai Date :- 24/01/2022

Sd/-Chairman / Secretary

Ichhapurti SRA Co-op Hsg. Ltd., CTS No.469, TPS-III, Chikoowadi Shimpoli Road, Borivali (West)

जाहीर नोटीस याद्धारे कळविण्यात येते कि, माझे वडील कै. दत्ता

रामकृष्ण बाडकर शासकीय कर्मचारी दिनांक १६/०२/१९९२ रोजी मृत्यु झाले असून माझी आई कै. सुजाता दत्ता बाडकर यांना महारा शासनाकडून कुटुंब निवृत्त वेतन मिळत होते. त्यांचे दिनाक २३/०४/२०२१ रोजी नियन झाले. राहणार बी - ११/६, गव्हन्मैंट कॉलनी, बांद्रा पूर्व,

रार्कण व - १२१६, नंद्यनगर पंजाता, बाद्रा पूर, मृत्यू पश्चात त्यांगा पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वास्स आर्ढत. १) संदीय त्यां बाडकर-वयं ४४- मृतमा २)सीमा दत्ता बाडकर/सी दिया बामित मीरे वय ४४ - विवादित मुलगी

उक्त नमूद वास्थाना उक्त नमूद मृत व्यक्ती प्रथात त्यांच्या निवृत्त वेतन / बैंक ठेवी / प्रॉक्टिडंड फ़ंड, वास्थ या नात्याने वास्थ दाखता हवा असत्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांच्याकडे केला

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असत्यास त्यां अनुबनान कुणा व्हाराचा आक्षप अस्ययस्था त्यांनी तहसीलदार बंधेरी चांने कार्यान्त, रादा शाई नौरोजी रोड, बंधेरी (प) सुंबई ४०००४८ चांच्याकडे लेखी पुरान्यस्य नोटीस प्राप्त साल्यापसून् ४ दिससात चंपके साधाय, अन्यसा प्रकरणी आक्षेप नादी असे समजून निर्णय घेण्यात

संदीप दत्ता बाडकर बी - ११/६, गठहन्मेंट कॉलनी, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१.

जाहीर सूचना वेथे सचना देण्यात येत आहे की. मळ प्राप्तकर्ते श्री. ल

बाप् कांबळे यांना कोअर हाऊस क्र.डी-४, क्षेत्रफळ ४ वौ.मी. बिल्टअप क्षेत्र, **गोराई(१) प्रथमेश को-ऑपरेटि**व **इौर्सिंग सोसायटी लिमिटेड**, प्लॉट क्र.८४, आरएसर , गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ च जागेबाबत म्हाडाकडून मुळ वाटपपत्र आणि रक्कम जम ल्याच्या पावत्या दिल्या होत्या त्या माझे अशील **श्री** महेश आर. शर्मा यांच्याकडून हरवले आहे आणि याबार दिनांक ३१.०१.२०२२ रोजी ऑनलाईन तक्रार क्र.१८२६ २०२२ दिनांक ३१.०१.२०२२ नुसार मुंबई उपनग बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई येथे तक्रार नोंद करण्या आली आहे आणि **श्री. सुर्यकांत व्ही. राजपुरकर** यांनी दिनांक ०७.०७.२०१७ रोजीचे विक्री करारनामा कोअर हाऊस **श्री. विंध्याचल आर. शर्मा** व **श्री. महेश गर. शर्मा** यांना दिनांक १२.०७.२००७ रोजी नोंदणीव स्तावेज क्र. बीआरएल-७-३७३६-२०१७ प्रमाणे विर्व केले होते आणि तदनंतर **श्री. विंध्याचल राजदेव श**म गंचे दिनांक ३०.०७.२०२१ रोजी मुंबई, महाराष्ट्र ये निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **श्रीमत** शकंतला व्ही. शर्मा व तीन मले नामे (१) श्री. प्रथ व्ही. शर्मा, (२) श्री. संदीप व्ही. शर्मा व (३) श्री **ादित्य व्ही. शर्मा** हे कायदेशीर वारसदार आहेत. तद्नं ग्दर कायदेशीर वारसदारांनी **श्रीमती शकुंतला व्ही. श**म ग्रांच्या नावे दिनांक ३१.०१.२०२२ रोजीचे दस्तावेज क्र.बीआरएल-९-१६७०-२०२२ धारक संयुक्त उपनिबंध गोरिवली-९, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालय नोंदणीकृत दिनांक ३१.०१.२०२२ रोजीचे मुक्तत रारनामानुसार सदर कोअर हाऊसबाबत त्यांचे सद विभाजीत सामायिक वारसाहक्र, शेअर्स, अधिकार, हब व हित मुक्त केले आहेत आणि तद्नुसार माझे अशिला म्हाडा व सोसायटीकडून **श्री. महेश आर. शर्मा** यांच्यार ऱ्यांच्या संयुक्त नावे सदर कोअर हाऊस कायदेशीरप स्तांतर व नियमीत करण्याची इच्छा आहे आणि दोघेत दर कोअर हाऊसचे मालक झाले असल्याने भाव खरेदीदाराकडे सदर कोअर हाऊस विक्री करण्याची त्यांची

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त वाटपपत्र किंवा सदर कोअ डाऊसबाबत कायदेशीर वारसाइक दावासंदर्भात आणि . ज्ञा इतर संबंधित दस्तावेज आणि/किंवा जागेबा किंवा भागावर कोणताही अधिकार, हक किंवा हित तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक आणि/किंव भन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेख मोरे, वकील, मुंबई उन्न न्यायालय, कार्यालय पत्ता पओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्रा <mark>होसो लि., आरए</mark>ससी-१, गोराई(१), बोरिवली (प.) बई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपास ५ दिवसान कळवाचे अन्यथा असे समजने जार की. असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगि

> अनुज विनोद मों वकील, मुंबई उन्न न्यायाल

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशीत अर्थात **मुक्ती पथ फाऊंडेशन** यांना १) फ्लॅं क्र.सी१, तळमजला, क्षेत्रफळ ४९.७० चौ.मी कार्पेट व २) फ्लॅट क्र.सी२, १ला मजला क्षेत्रफळ ५९.२९ चौ.मी. कार्पेट, तिरुपती टॉवर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.. ठाक् कॉम्प्लेक्स, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ जमीन सीटीएस क्र.७५५ (भाग), ३८१(भाग व ७८० (भाग), गाव पोईसर, तालुका बोरिवर्ल तसेच भागप्रमाणपत्र क्र.१९ अंतर्गत अनुक्रमांव १८० ते १९० धारक आणि भागप्रमाणपत्र क्र.२८ अंतर्गत अनुक्रमांक १९१ ते २०० धारक २० (वीस) पुर्णेपणे भरणा केलेले शेअर्स (यापुढे

करण्याची इच्छा आहे. सदर मालमत्तेचे अधिकार: १) लोपा मिलींद गांधी (विक्रेता) व मुकुंदराय अमृतलाल श्रीमानकर व श्रीमती मिनाक्षी मुकुँदराय श्रीमानकर (खरेदीदार) यांच्या दरम्या गलेला दिनांक १३ डिसेंबर, १९९५ रोजीच

सदर मालेमत्ता म्हणून संदर्भ) ही जागा खरेर्द

२) मुकुंदराय अमृतलाल श्रीमानकर व श्रीमर्त मिनाक्षी मुकुंदराय श्रीमानकर (विक्रेता) आणि श्री, रामेश्वर दयाल बन्सल यांच्या दरम्या झालेला दिनांक १५ एप्रिल, २००२ रोजीचा मुळ करारनामा जो दिनांक १५.०४.२००२ रोजी क्र.बीडीआर/५/२८३४/२००२ अंतर्गत

३) स्वर्गीय श्री. रामेश्वर दयाल बन्सल यांचे दिनांक १५.०७.२००६ रोजी निधन झाले होते, त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. राजेंद्र प्रसाद बन्सल हे कायदेशीर वारसदार आहेत आणि स्वर्गीय) श्री. राजेंद्र प्रसाद बन्सल यांच्या नावे सोसायटीने सदर शेअर्स हस्तांतर केले.

उपरोक्त दिनांक १३ डिसेंबर, १९९५ रोजीच करारनामा व दिनांक १५ एप्रिल, २००२ रोजीचा करारनामा हे सदर फ्लॅटकरिता हरवले आहेत. याबाबत समतानगर पोलीस ठाणे दिनांक ३०.०१.२०२२ रोजी एन.सी. नोंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दोन्ही मुळ करारनाम अनक्रमे दिनांक १३ डिसेंबर, १९९५ व करारनाम दिनांक १५ एप्रिल. २००२ सापडल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खाली दिलेल्या पत्त्यावर खालीत स्वाक्षरीकर्ताकडे त्यांचा पत्ता: १०२, बी विंग ए.जी. पार्क, प्रभात कॉलनी, रेल्वे कॉर्टर्स समोर सांताक्रज (पूर्व), मुंबई-४०००५५ येथे कळवार किंवा आणुन द्यावे.

सही/ जिप्नेश जैन दिनांक: 0२.0२.२0२२ वकील मुंबई उच्च न्यायालय ठिकाणः मुंबई

WHITEHALL COMMERCIAL COMPANY LIMITED COMMENCIAL COMPANY LIMITED
CIN: L51900MH1985PLC03569
r-4, Plot-389, Palal Ratan House, Sankara Mattham Road, Kings
Circle, Matunga, Mumbal-400019
Tel No: 022-2202076
Email ID: whitehall@yahoo.com

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, Fabruary 10, 2022 at 4.30 p.m. at registered office of the company, Inter alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December, 2021.

Purther, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons, shall remain closed till the close of business hours of Saturday, 12th February, 2022. For more details please visit the website of the Company i.e. www.whitehall.co.in and the Stock Exchange where the shares of the Company are listed i.e. <u>www.besings.com</u>. For Whitehall Commercial Company Limited

Place : Mumbal Date : 2nd February, 2022

nahnaz Irfan Qureshi, 3. Mr. Iliyas Baboo

Qureshi, 4. Mrs. Shahin Bano given their N

Objection by executing Affidavit cum N.O.C. date 11/01/2022 to transfer the said Flat in the name of

Mr. Ilhag Qureshi since then Mr. ILHAQ QURESH

is absolute, sole owner of the said Flat premises.

Any person/s claiming any right, title or claim

objection of whatsoever in nature pertaining the said

flat is hereby called upon to inform and contact with

me, alongwith relevant documents, within 14 days of

publication of this Public Notice, failing which, it will

Office at: B-7, Flat No. 403, Star City

Naigaon (E), Dist- Palghar- 401 208

RAVINDRA B. SINGI

(Advocate High Cour

nyone and the same has been waived.

Date: 02/02/2022

Rohit Prabhudas Shah DIN: 00217271

PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE Public in General hereby informed that my client Mr.
ILHAQ QURESHI's father Late Babu Fateh

My client MRS JUDITH MACMAN BAPTISTA /ife of MACMAN BAPTISA residing House No ammad Qureshi was lawful owner of FL-10, B 108 Bakol Street, cross garden lane, off Dulhai 607. EE Heights EST, B-Wing, Ibrahim Essa & Sons partment, Bhayandar (W) Dist Thane 40110 Opp. Mallika Hospital, CTS-70A, Village- Bandivali, S.V.Road, Jogeshwari (W), Mumbai-400 102. That the **Late Babu Fateh Mohammad Qureshi** having property No B040003579001/S1i Shop n 01 Narayan Abhishek CHS Ltd, Ram Mandir Road hayandar West Dist Thane Agreement sale had expired on 03/09/2019 at Sikar, Rajasthai leaving behind 1. Mrs. Khatun Baboo Qureshi, 2 aper executed on dated 16.11.1999 executin etween **Mankubai Narayan Patil** as builder an Mrs. Shahnaz Irfan Qureshi, 3. Mr. Iliyas Babo Shri Brass Philips Baptista aspurchaser. Purchaser Shri Brass Philips Baptista died Qureshi, 4. Mrs. Shahin Bano & 5. Mr. Ilha Qureshi as his only legal heir and representatives That 1. Mrs. Khatun Baboo Qureshi. 2. Mrs

23.11.2006 and MRS JUDITH MACMAN BAPTISTA, MACJULINA MACMAN BAPTISTA & HEJIN BRAS BAPTISTA are legal heir of Shr Brass Philips Baptista. My client declare the legal heir and approaching society for legal he vnership of Shop No 01 any person claiming an interest in the said fla

property and document as referred by way of sale gift, lease, inheritance, exchange, mortgage charge, lien, trust, possession, easemen attachment or otherwise however as hereby required to make the same to the known to the nderstanding within the 15 days from the date o ereof failing which without any reference to such claim and the same, if any, shall be consideration Dharmendra V. Pate Date: 02/02/2022 ate: 02/02/2022 (Advocate High Court) hop No.68, Mahesh Nagar Building No.6, Station

ad, Bhayander (West), Thane - 401 10

नोंदणी झालेल्या दस्त क्र.टनन७ - ०५३२० २००७ ता. २९/०६/२००७ ची मूळ पावती : सोसायटीने दिलेला मळ शेअर सर्टीफिकेट क ११८ ता. ३०/०९/२०१२ (शेअर्स क्र. १८१ ते १९० असे हरवलेले आहेत व सोसायटीला त्यां डुप्लीकेट शेअर सर्टीफिकेट देण्यासाठी अज केलेला आहे. तरी सदर दुकानावर कोणाई व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीर प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत् आपुल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईद्र (प), जि. ठाणे – ४०१ १०१, ह्य पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल.

> सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) दि. ०२/०२/२०२२ ठिकाण : भाईदर

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

कि. दकान नं. ५३-ए. तळमजला, महेश नगर

नं.५ को-ऑप. हौसिंग सो. लि., जनता नगर

रोड, भाईंदर प., जि. ठाणे, श्री रामबर

सुबच्चन यादव, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री

रामबली सुबच्चन् यादव, ता. ३०/०४/२०२

रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैक

म्हणून श्रीमती हिरावती रामबली यादव, ह्यांर्न

सोसायटीला सदर दुकान व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेल

आहे. तसेच त्यांच्याकडून सदर दुकानासंबंधि

श्री जगजीवन भानाभाई माछी व श्री रामबर्ल

सुबच्चन यादव, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेल

त्_।. २५/०४/२००७, चा मूळ करारनामा व त्याच

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my lient is negotiating with the owne landlord, Mr. Moti Gobind Bhatla naving his address at Flat No. 122 12 th Floor, Casablanca Apartme Captain Pethe Marg, Opp. World Trade Centre, Cuffe Parade,

Colaba, Mumbai - 400005 for purchasing ownership rights i respect of residential premises peing Room Nos. 27, 28, 28/A and 28/B, in aggregate admeasuring about **1,076** square feet carpet are on the 3rd floor of the building known as "Amin Manzil" situate at 181. Bora Bazar Street, Fort. Mumbai – 400001, standing on land bearing Cadastral Survey No 1002 of Fort Division.

Any person/s having objection. claim against or in respect of the aforesaid premises and/or any part thereof by way of sale xchange, easement, right, interes share, mortgage (including by way of deposit of original title deeds), charge, gift, trust, inheritance possession, lien, attachment, oceedings, dispute or otherwis

in any manner whatsoever. are hereby requested to inform th same in writing, along with documentary evidence, to the undersigned at Flat No. 502, 5th loor, A Wing, Cosmos Nest, Dhoka aka, Kolshet Road, Thane (West) 400607, within 14 (fourteen) days from the date hereof, failing which the claim or claims, if any, of such person or persons will be

considered to have been waive and / or abandoned and my client shall proceed to complete the transaction

Dated: 1 st February, 2022 Place : Mumbai

Yusuf A Indorewala Advocate, High Court Bombay

पंजाब नैशनल बैंक punjabnational bank

जीएडी, मंडळ कार्यालय, ठाणे ४था मजला, प्रगति टॉवर इमारत, बांद्रा कुल कॉम्पलेक्स, मुंबई ४०००५१. ईमेल cothan

ई-निविदासाठी आमंत्रण सूचना (NIT) कामाचे स्वरूप

आरएससी इमारत, सीबीडी, बेलापुरमध्ये नविनीकरण, जोडणे पर्यायी, दुरुस्ती आणि रंगकाम निविदा मूल्य आणि ईएमडी निविदा मूल्य : ₹ 9,9८०/- जीएसटीसह

र्इएमडी : नाही, अंदाजे खर्च : ₹ ९८.६२ लाख (जीएसटी सह) प्रत्यक्ष आणि ऑनलाईन सीलबंद निविद सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ टेक्निकल बीड (फीजिकल) :

१५.०२.२०२२ रोजी १५.०० वा. पर्यंत नीकी व मूल्य बोली बंद करण्याची तारीख (ऑनलॉईन) १५.०२.२०२२ रोजी 9३.०० वा. पर्यंत **बीड पुनः बोली :** १५.०२.२०२२ रोजी १३.०० वा. पासून १५.०२.२०२२ रोजी १७.०० वा. पर्यंत

बँकेच्या वेबसाइट https://www.pnbindia.in आणि https://etender.pnbnet.in वर दिनाक १५.०२.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजे पर्यंत निविदा कागदपत्रे डाउनलोड करता येतील. मुख्य व्यवस्थापक

NOTICE NOTICE is hereby given that Certificate for 200

hares of Ruttonsha International Rectifier Ltd. in the name of Nandana Bapat & Prakash Bapat under Folio No. 0013570 bearing Cert. Nos. 4233, 39832-33 and Dist. Nos. 722951-723050, 2640811 2640910 have been lost or mislaid an application has been made to the Company to issue duplicate in lieu thereof.

Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company's Registrars & Transfer Agents at ADROIT CORPORATE SERVICES PVT. LTD." 18-20 Jaferbhoy Industrial Estate, 1st Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai-

400 059 within 15 days from the date of publication of this Notice, else the Company wil

roceed to issue Duplicate Certificates.

Date: 02.02.2022

Nandana Bapat Prakash Bapat Rameshwar Media

KCL INFRA PROJECTS LTD B- 3,204 Saket Complex, Thene (West), MH www.kdinfre.com Emall: info@kclinfre.com CIN: L45201MH1995PLC167630 NOTICE

Pursuant to Regulation 33 and 29 read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that the 8th Board Meeting for the year 2021-22 of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 12th February, 2022 at 03:00 P.M., at the registered office of the Company i.e. B-3/204, Saket Complex Thane (West), MH 400601, interalia, to consider and approve the Standalone Unauditied Financial Results of the Company for the 3rd Quarter Results of the Company for the 3rd Quarter ended 31st December, 2021 and to transact other incidental and ancillary matters.

For KCL Infra Projects Ltd

Mohan Jhaw Managing Directo Date: 01st February, 2022 DIN: 00495473

PUBLIC NOTICE The Notice is given on behalf of my client Mr. Muddassar Abubaker Shaikh, that the Flat Bearing No.502, situated in the building know as Classic Bruj, C.S. No.1498,1497, of Mandy Division, Bearing Street No.17-19, New Bengalipura Street, 118, M.E.Sarang Marg & 23D off Memonwada Road, Mumbai 400003 as more particularly described in the schedul hereunder, have decided to buy the said scheduled property.

Therefore any person(s) having any claim in respect of the above referred Flat or part hereof by way of sale, exchange, mortgage charge, gift, maintenance, inheritance possession, lease, tenancy, sub tenancy deed of transfer lien, license, hypothecation ransfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emptions under any Agreement or other disposition of under any decree, order or Award or otherwis claiming, howsoever, are hereby requeste to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at Ground Floor, 34 Kadel Building, Room No.33, Barkatali Virani Marg. Huzeria Street, Nagpada, Mumbai 400008 within a period of 14 days (both days inclusive of the publication hereof failing which the clair of such person(s) will deemed to have beer

SCHEDULE Flat Bearing No.502, situated in the building known as Classic Bruj, C.S. No.1498, 1497 of Mandvi Division, Bearing Street No.1719 New Bengalipura Street, 118, M.E.Sarang Marg & 23D off Memonwada Road Mumbai 400003. Place: Mumbai

Date: 02/02/22 जाहीर नोटिस मी **राकेश लालबच्चन रिवेलो**, सर्व संबंधिताना र जाहीर सूचनेदारे असे कळवितो की, मी माझे नाव "राकेश लालबच्चन कनोजिया" हे सरकारी गॅझेट नं. यु-१७२५७ वि. सप्टेंबर १६-२२ २०१० द्वारे बदलून "राकेश लालबच्चन रिबेलो"

असे केले आहे. तसेच, माझ्या मुलाचे नाव "**रोनन राकेश कनोजिया"** हे सरकारी **गॅझेट** नं. एम-२११५७४८२ दि. २७ जाने - ०२ फेब्रुवारी २०२२ द्वारे बदलून "रोनन राकेश रिबेलो" असे केले आहे.

श्री. संजय कमार अरोरा व श्रीमती किरण संजय अरोरा (संयक्तपण सरस्वती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटे ु चर्ता सार्वास्त्रास्त्राच्या स्वाधितार्थः (नीर्वाधित्राध्या स्वाधित्राध्या स्वाधित्राध्या स्वाधित्राध्या स्व (नीर्वाधित्राध्या स्वाधित्राध्या स्वाधित्य स्वाधित्राध्या स्वाधित्य स्वाधित्र स्वाधित्य स्वाधित्य स्वाधित्य स्वाधित्य स्वाधित्य स्वाधि आहेत, श्री. संजय कुमार अरोरा यांचे कोणतेही वारसदार न नेमर ३०.०४.२०२१ रोजी निधन झाले.

नोसायटी चाव्दारे, वसंत सागर सरस्वती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसाय सांसाद्य वाब्दा, अस्त सांगा स्टब्स्ता को-आयद्वल्ह हास्या सांसाद लिमिंटेड्क्सर्रे वितरीत अनुक्रमांक २५६७ ते १५७० जुमम भाग्नमाण्य क्र.१५७ अंतर्गत असलेले होश्रेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होणार बारस निका अन्य दावेदारी/आबेष घेणारे यांच्यानाङ्ग कार्या किंक्स आबेष असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिद्धीमासून १५ विवसांत सोसायटीच्या घांडवल/मिळकतीमधील मयत समास्दाच्या शेअर्स व हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दाव क्षाबेचान्य स्टिंग्लिकार्यकार्यक्रिकार्यक्रिकार्यक्रिकार्यक्रिकार्यक्रिकार्यक्रिकार्यक्रिकार्यक्रिकार्यक्रिकार्य मागविष्णातं येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षे प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील शेअर्स व हितसबंधाशी सोसायटी उपविधीतील त्तदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायदी मोकव राषुदान वार पहारचना नामा चन्नाहर अरचनित त्वावादा नाज्यः असेलः जर सीमायटीच्या भाइवला/मिळकतीमधील मयत सभासदाच्य रोअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटी प्राप्त केले तर्, सोसायटीच्या उपविधीतील तरवुर्दीनुसार त्यावर सोसाय कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सर्वि निर्वाकोटद्दिर निर्दावभाकारता सालायदाय कायादाय कात्रादाय साम च्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य गरखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०० ते साय.६.०० पर्य

वसंत सागर सरस्वती को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लिमिटेर दिनांक: ३१.०१.२०२२

जाहिर नोटीस

तमाम जनतेस कलविण्यात येते की पलॅट न डी/१०४, पहिला मजला, सुर्यिकर्ती नगर को ऑ. हौ सो लि., आचोळे रोड, नालासोपार (पूर्व), जि. पालघर, असा फ्लॅट **सौ. रीटा** राजेश शाह आणि श्री. राजेश बी. शाह यांचे मालकीचा असून सदर फ्लॅटचे बिल्डर १) मे. प्रिती कंस्ट्रक्शन आणि श्री. जोसेफ पी. व्ही याचेमध्ये झालेले दि. १६/११/१९८७ रोजीचे मुळ कराराची रजिस्ट्रेशन पावती क्र. छा २५७/ ८८ व २) श्री. जोसेफ पी. व्ही. आणि श्री. दशरथ माईराम सोडा यांचेमध्ये झालेली १६/ ११/१९९९ रोजीचे मुळ करार आणि रजिस्टेशन पावती क्र. फोटो ३३२७/९९ गहाळ झालेले आहेत. तरी त्या संदर्भात कुठल्याही व्यक्तीची संस्थेची हरकत असल्यास त्यानी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत पत्ता सी/१०१, आकाक्षा कमर्शियल कॉम्प्लेक्स. आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर (मो. नं. ९३७२०२३८९०) या पत्यावर कळवावे.

> सही/ ॲड. मनोज ए. चतुर्वेदी

ACCEDERE LIMITED CIN No. L32000MH1983PLC030400 Read Off: Space Inspire Hub. Western Andheri West Mumbai - 400 053 E-mail: info@accedere.io

NOTICE

Notice is hereby given that, forfeiture of shares in respect of 5,39,400 shares in which amounts are only partly paid up, on which the holders thereof failed to pay the allotment money pursuant to the allotment advice, reminders and final demand cum forfeiture notice dated 31.01.2022. Therefore, the Board of Directors in its meeting held on 01.02.2022 took the decision to forfeit the partly paid up shares on which allotment money has not been received by the company, along with the amount already paid up on such partly paid up shares.

Further in line with Reg. 47(2) of the aforesaid Listing Regulations, this Notice is also available on the website of the company at www.accedere.io.

Place: Mumbai Ankit Shah Company Secretary Date: 01-02-2022

PUBLIC NOTICE

VASANTHI SUNDER BANGERA who is the owner

of Flat No. 207, Second Floor, GANESH DHAM CO-OP. HSG. SOC. LTD., B. P. Road, Bhayanda (E), Tal. & Dist-Thane-401105 and now she i selling the above said flat to any interested Purchaser or Buyer. M/S. TRIMURTI BUILDERS had sold the said Flat to MR. BHUPATRAI VANRAVANDAS VALIA by Agreement for sale dated 25.02.1982. MR. BHUPATRAI VANRAVANDAS VALIA had sold the above said Flat premises to MR. UDYAVAR SUNDER BANGERA by Agreement For Sale dated 04.05.1985. MR. UDYAVAR SUNDER BANGERA expired on 21.04.2012 at Udupi, Karnataka. After the death of the deceased, the Society has transferred the said flat in the name of MRS. VASANTHI SUNDER BANGERA in Share Certificate on 03.06.2012. Thereafter, she became the single owner of the flat premsies. If any person has any objection against my client over sale of the above said property or regarding legal heirs of the above property through claim of sale, transfer heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or nhiection through written documents along with roofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice After 14 days no claim shall be considered and the my client will proceed further for Sale/transfer o property in the name of any interested Purchaser of

R.L. Mishra Date: 02/02/2022 Advocate High Court, Mumba Off. No. 23, 1 st Floor, Sunshine Height, Near Railw Station, Nallasopara (E),Dist-Palghar-401 209.